

17th May, 2022

To, The Corporate Services Dept. BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Security Code: 532456 ISIN: INE070C01037 National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

Symbol: COMPINFO

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015

Dear Sir / Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation, regarding Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022, approved at the Board Meeting of the Company held on 16th May, 2022.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

For Compuage Infocom Limited,

Hasti Pala

Company Secretary

Place: Mumbai Encl.: As above.

GE INCO

#### RAMSONS INFRATECH LIMITED

Registered office: 107/B, Vaibhav Industria Estate, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai 400072 CIN: U51900MH1996PLC097569

# Form No. INC-25A

Advertisement to be published in the newspaper for conversion of Public Company into a Private Company Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs Western Region, Mumba In the matter of the Companies Act, 2013 Section 14 of Companies Act, 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

In the matter of M/s Ramsons Infratech Limited, having its registered office at 107/B. Vaibhay Industrial Estate. Saki Vihar Road Andheri (Fast) Mumhai 400072

Notice is hereby given to the general public that the Company intending to make an application to the Central Government under Section 14 of Companies Act, 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules 2014 and is desirous of converting into a Private Limited Company and the name of the Company would be changed from 'Ramsons Infratech Limited" to "Ramsons Infratech Private Limited" in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 30th day April, 2022 to enable the Company to give

ffect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the Regional Director, Wester Region, Ministry of Corporate Affairs, 101 Everest Building, Mumbai – 400002 withir Fourteen Days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the

address mentioned below 107/B, Vaibhav Industrial Estate, Saki Vihai Road, Andheri (East). Mumbai 400072

For and on behalf of Ramsons Infratech Limited Prashant Ramkrishna Kushe Director DIN: 01762903 Registered Office Address 107/B. Vaibhav Industrial Estate.Saki Viha

Road, Andheri (East), Mumbai 400072

Date: 17-05-2022

**PUBLIC NOTICE** 

Public At large is hereby informed that my lient has misplaced the following Origina

locuments in respect of Shop bearing no Bound floor, in the building known as Bhushan Apt. Co-op. Hsg. Soc. Ltd., Or Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist

Palghar 1) Original Registration Receipt & Agreement for Sale dt. 10th October 199

Reg. Vide Document No. 5120/1991, Dt 19th November 1991, between M/s Renuka Builders Pvt. Ltd. And Mr. Mano

N. Lakhani 2) Original Agreement for Sale between Manoj N. Lakhani And Mr. Ravi S. Jain. In case the same is found it should be returned to my client or to us forthwith.

n case any person has any rights, claim

and interest in respect of transfer aforesaid property, or otherwise, the same should be known in writing to me at

he address mentioned below with the ocumentary proof within 14 days fron

hich it shall be construed that such clair

Adv. Parag J. Pimple S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar. Mob: 9890079352 Date: 17/05/2022

<u>NOTICE</u> Late Mrs. DAULAT MURADAL PADANIYA, a member of SHRI LAXMAN

Co-op. Hsg. Soc. Ltd., and Co-owner of Flat No. C/1, Ground floor, & owner of Fla

No. D/204, on the second floor, in the SHRI LAXMAN Co-op. Hsg. Soc. Ltd. having address at, 100 feet Road, Nea

St. Francis School, Vasai Road (W), Ta

vithout making any nomination or a WILI

The Society intends to transfer the share

and the said Flats in the name of he

nusband MR. MURADALI SAVJ PADANIYA.

It is also informed that Original Registration

Receipt dt. 17/10/1996, reg. Vide No Vasai-1-2766/1996, regarding Agreemen for Sale dt. 10/10/1996 in respect of Fla

no. C/01, Ground floor, in the SHR

LAXMAN Co-op. Hsg. Soc. Ltd., having address at, 100 feet Road, Near St Francis School, Diwanman, Vasai Road

(W), Tal. Vasai, Dist. Palghar, is misplaced

n case the same is found it should be eturned to my client or to us forthwith

Claims / Objections are hereby invited fro

the heir or heirs or other claimant Objector or objections to the Transfer of the said Shares and interest of the deceased member in the capital/property of the

society within a period of 14 days from th

publication of this notice, with copies publication of this notice, with copies of such documents and other proofs i support of his/her/their claims/ objection

for transfer of shares and interest of th

eceased member in the capital/prop

of the society, or to us at the belowentioned address. If no claims/objection

are received within the period prescribe

above, the shares and interest of th

deceased member in the Capital/prope of the society shall construed to

ransferred in the name of MR. MURADAL

SAVJI PADANIYA, in such manner as

Adv. Parag J. Pimple
S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Naga

Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palgha

UNICHEM

LABORATORIES LTD.

Regd. Office: Unichem Bhavan, Prabhat Estate, Off S. V. Road Jogeshwari (West), Mumbai -400 102. | Tel: (022) 6688 8333,

Website: www.unichemlabs.com | CIN: L99999MH1962PLC012451

NOTICE

For transfer of equity shares of the Company to Investor

**Education and Protection Fund (IEPF)** 

As per the provisions of the Investor Education and Protection

Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules,

2016 ("the Rules") and amendments thereto, all the shares in respect of which dividend has not been claimed by the shareholders for

seven consecutive years or more shall be transferred to Investor

With respect to unclaimed final dividend for the year 2014-15 which

has not been claimed for seven consecutive years, the unclaimed

interim dividend and shares would be transferred to IEPF within 30

The Company has communicated to the concerned shareholders

("Concerned Shareholders") individually whose shares are liable to

be transferred to IEPF and the full details of such shareholders

ncluding their folio number or DP ID/Client ID are also made available

In case the Company does not receive any communication at the

below mentioned address from the Concerned Shareholders by 9th

August 2022, the Company shall with a view to adhering with the

requirements of the Rules, transfer the shares to the IEPF within 30

days from due date i.e.16th August 2022 in accordance with the said

rules. Consequent thereto, no claim shall lie against the Company

that the Company would be issuing duplicate share certificate(s) in

lieu of the original held by them for the purpose of transfer of shares

to IEPF as per the Rules and upon such issue, the Company shall

inform the depository by way of corporate action to convert the

duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour

of IEPF. The original share certificate(s) which are registered in the

name of Concerned Shareholders will stand automatically cancelled

and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall

inform the depository by way of corporate action for transfer of

shares in favour of the DEMAT account of the IEPF. The shareholders

may further note that the details uploaded by the Company on its

website should be regarded as and shall be deemed to be adequate

notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the

Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority

Shareholders may note that both the unclaimed dividend and shares

due for transfer to IEPF Authority can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules

For any queries on the above matter, Shareholders are requested to

contact the Company's Registrar & Share Transfer Agents, Link

Intime India Private Limited, Unit: Unichem Laboratories Limited, C

101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083. Tel no:

+91 22 49186270 email ID: jepf.shares@linkintime.co.in

in respect of such unclaimed dividend and underlying shares. Concerned Shareholders holding shares in physical form, may note

Education and Protection Fund (IEPF) Account.

davs from due date i.e. 16th August 2022.

on its website www.unichemlabs.com.

pursuant to the Rules.

Place: Mumbai

Date: 17th May, 2022

sai, Dist. Palghar, died on 09/05/202

ne date of publication hereof.

s waived, abandoned

PUBLIC NOTICE Notice is hereby given that I Manubhai Ambalal Patel (Death) and Yoginiben Manubhai Pate nave lost the following share certificate of Bharat Agri Fert & Reality Limited having it Registered Office at 301, 3rd Floor, Hubtown Solaris, N. S. Phadke Marg, Andheri (East). umbai, Maharashtra, 400069 applying to the Company for issue of duplicate share

Certificate No Distinctive No No of Shares 25144 To 25147 1200970 To 1201049 The Public is here by warned against purchasing or dealing with the above share certificates is any way and any person (s) who has any claim in respect of these shares, must lodge suc laim with the Company at its Registrar and transfer agent at Link Intime India Pyt. Ltd. C 101 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 (Maharashtra) within 15 days fro

Name of the Share Holde Manubhai Ambalal Patel (Death) Date: 17/05/2022 Yoginiben Manubhai Patèl

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I Kamlesh Dashrathlal Modi (Death) have lost the following share certificate of Navin Fluorine International Limited having it Registered Office at 2nd Floor, Sunteck Centre, 37/40, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai – 400 057 applying to the Company for issue of duplicate share certificates:

Certificate No Distinctive No Folio No. 536672 47460946 - 47460950 05 The Public is here by warned against purchasing or dealing with the above share certificates i

any way and any person (s) who has any claim in respect of these shares, must lodge such claim with the Company at its Registrar and transfer agent at KFin Technologies Ltd, Selenium Tower 'B', Plot No. 31/32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032 (Telangana) within 15 days from the date of this publication.

Place: Ahmedabad

Name of the Share Holder Jay Kamleshkumar Modi (Legal Heir)

**PUBLIC NOTICE** 

Notice is bereby given that I Damyanti Kantilal Dand and Kantilal A. Dand (Death) have lost th following share certificate of Larsen & Toubro Limited having it Registered Office at L & House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg, Mumbai, Maharashtra, 400001 applying to the Company for issue of duplicate share certificates

Folio No.	Certificate No	Distinctive No.	No of Shares
D63577	152079	8896346 - 8896350	05
D63577	886050	145827728 - 145827732	05
D63577	397424	583016224 - 583016233	10
D63577	484097	623064958 - 623064967	10
D62577	1254021	1205504141 1205504154	15

The Public is here by warned against purchasing or dealing with the above share certificates in any way and any person (s) who has any claim in respect of these shares, must lodge sucl claim with the Company at its Registrar and transfer agent at KFin Technologies Ltd, Selenium Tower "B", Plot No. 31/32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032 (Telangana) within 15 days from the date of this publication.

Name of the Share Holder Place : Ahmedabad Date: 17/05/2022 Kantilal A. Dand (Death)

COMPUAGE INFOCOM LIMITED CIN: L99999MH1999PLC135914

Reg. Off.: D-601/602 & G-601/602, LotusCorporate Park, Graham Firth Steel Compound, Western Express Highway, Goregaon, Mumbai - 400063, | **Tel**: 022-67114444 | **Fax:** 022-67114445 | **Website:** www.compuageindia.co

Speed... Reliablity

ast known address, but they have been returned un-served and as such they are hereby nformed by way of this public notice. Details of Properties/ Date of Name of Borrower/ Date of Amount Address of Secured Notice Outstanding Guarantor(s)/ Security provider/s Assets to be Enforced 1. Mr. Jayprakash Flat No. 207, 2nd Floor, 09.05,2022 11.04,2022 in the building Known as " Govind Vikas 4,92,989.52/-Kashyap 2. Mrs. Saraswati J. Kashyap Flat No. 207, on the 2nd Apartment" Building N.A land bearing Apartment, Building No. 07, Phoolpada Road. Survey No. 86, Hissa No. 01 (Part), lying, Virar (East )- 401 305 ...Borrowers 3. Mr. Chandramani B. being situate at Village Virar, Taluka Vasai, Dist – Palghar, within Kashyap 4. Mr. Rajnath B. the area of Sub Registrar Vasai Kashyap Flat No. 207, 2nd Floor, Shree Jivdani Apartment Gandhi Chawk, Phoolpada Road, Virar

Publication of Notice u/s 13(2) of the THE SECRUTISATION AND RECONSTRUCTION OF FINANNCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTERESTACT, 2002

Notice is hereby given that the under mentioned borrower(s)/ guarantor(s), who have defaulted

in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the financial institution. And whose loan account have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of the Securitization and Re-Construction

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 (SARFESI ACT) on their

...Co-Borrowers The above borrowers and/or their guarantor(s)/mortgagor(s) (whenever applicable) are hereby called upon to make the payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of said 60 days under sub-section (4) of Section 13 of SARFESI ACT. Furthermore, this is to bring to your attention that under Section 13(8) of the SARFESI Act, in case our dues together with all costs, harges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or ransfer, the secured assets shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset

(East) -401 305

sd/-Authorised Officer M/S. SWAGAT HOUSING FINANCE COMPANY LIMITED Add- A/207, Laram Centre, Above Federal Bank, Opp. Railway Station, Andheri (West)- 400 058 Tel No. 022-26248565 Date: 16.05.2022

Date: 17/05/2022

	An Extract Of Standalone And Consolidated Audited Financial Results For Quarter And Year Ended 31st March 2022										
								(₹.in Lakhs	except EPS)		
			Standal	one		Consolidated					
Sr.	Destinutere	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended		
No.	Particulars	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1	Total income from operations (net)	129,197.02	108,269.29	422,395.14	374,695.09	129,197.02	108,292.41	422,395.14	374,718.21		
2	Net Profit / (Loss) for period (before Tax,										
	Exceptional and/or Extraordinary Items)	1,490.37	1,042.59	3,666.21	2,768.55	1,488.24	1,063.30	3,664.08	2,789.25		
3	Net Profit / (Loss) for period before Tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,490.37	1,042.59	3,666.21	2,768.55	1,488.24	1,063.30	3,664.08	2,789.25		
4	Net Profit / (Loss) for period after Tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,044.64	736.25	2,676.98	2,047.44	1,042.51	756.96	2,674.85	2,068.14		
5	Total Comprehensive Income for the period										
	(Comprising Profit/(Loss) for the period (after Tax)										
	and Other Comrehensive income (after Tax)	1,042.54	818.29	2,674.88	2,129.48	1,040.41	839.00	2,672.75	2,150.18		
6	Equity Share Capital	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52		
7	Reserves (excluding Revaluation Reserve as										
	shown in the Balance Sheet of previous year)			23,427.09	20,882.16			23,473.00	20,927.93		
8	Earnings Per Share (before and after										
	extraordinary items) (of Rs. 2/- each)										
	Basic :	1.60	1.26	4.12	3.28	1.60	1.29	4.11	3.31		
	Diluted:	1.60	1.26	4.12	3.28	1.60	1.29	4.11	3.31		

Notes:

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligatior and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) is BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and also on the Company's website www.compuageindia.com
- b) The Company's Board of Directors have recommended final dividend of 0.20 paise per share (10%) on Equity Share having face value of Rs.2.00 per share, subject approval of Members

c) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 16 2022

For Compuage Infocom Limite

Place : Mumbai Date : May 16, 2022 **Chairman and Managing Directo** 

SASHWAT TECHNOCRATS LIMITED (CIN: L24220MH1975PLC018682) Regd. Office: Office no. 14, First Floor, Plumber House, 557, JSS Road, Chira Bazar,

Mumbai- 400002 Tel No. 22016021/22016031, Email id: sashwat.technocrats@gmail.com

#### **EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER/ YEAR ENDED 31ST MARCH, 2022

	(Rs.in Lacs)								
SR.		Qu	arter Ende	Year Ended					
NO.			Unaudited	Audited	Audited	Audited			
		31-Mar-22	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21			
1	Total Income from Operation	1.64	0.08	5.67	48.41	13.80			
2	Net Profit for the Period (before Tax, Exceptional Items and / or Extraordinary Items)	(0.16)	(0.80)	4.46	39.85	5.55			
3	Net Profit / (Loss) for the Period (before Tax but after Exceptional Items and / or Extraordinary Items)	(0.16)	(0.80)	4.46	39.85	5.55			
4	Net Profit / ( Loss) for the period after tax	(0.64)	(1.31)	4.46	35.24	5.55			
5	Total Comprehensive Income (Comprising Profit for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)	(0.64)	(1.31)	4.46	35.24	5.55			
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10/-)	30.62	30.62	30.62	30.62	30.62			
7	Earning per share (of Rs. 10/- each) (not annualized) a) Basic b) Diluted	(0.21) (0.21)	(0.43) (0.43)	1.46 1.46	11.51 11.51	1.81 1.81			

1. The above Audited results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 16th May, 2022 by the Auditors of the company, in accordance with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015.

The above is an extract of the detailed format of quarterly and yearly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly and yearly financial results are available on the Stock Exchanges websites i.e. www.bseindia.com

For & on behalf of the Board of Directors

Sd/-

Manish Jhakalia ,Director, Mumbai, 16/05/2022 DIN: 01847156

Rane

RANE ENGINE VALVE LIMITED

CIN: L74999TN1972PLC006127 Regd. Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086. Visit us at: www.ranegroup.com Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2022

S.	Particulars	Quarter ended 31.03.2022	Quarter ended 31.03.2021	Full Year ended 31.03.2022	Full Year ended 31.03.2021
No.		Audited	Audited	Audited	Audited
1.	Total income from operations	109.49	98.48	384.95	304.94
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax and Exceptional Items)	2.91	(0.32)	(11.46)	(31.93)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	2.91	(0.78)	(15.01)	(9.70)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	(0.01)	(0.49)	(11.86)	(6.09)
5.	Total Comprehensive Income for the period (comprising	, ,	· '	, ,	` ′
	profit / loss) for the period (after tax) and other Comprehensive				
	Income (after tax)	(0.09)	(0.09)	(11.75)	(5.96)
6.	Equity Share Capital	6.72	6.72	6.72	6.72
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited				
	Balance Sheet of previous year	-	-	90.44	98.44
8.	Earnings Per Share (of Rs 10/- each)				
i	(for continuing and discontinued operations)-				
	(a) Basic :	(0.02)	(0.72)	(17.65)	(9.06)
	And the standard of the standa	(0.00)	l ?o.=o(	1 747.05	1 20.000

(b) Diluted (0.02) (0.72) (17.65) The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and www.nseindia.com and on the company's website - www.ranegroup.com

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting: held on May 16, 2022.

a) The results for the current year are not comparable as such with that of the previous year as the Company's operations for a part of the year ended March 31, 2021 were suspended on account of the lockdown announced by the Government of India consequent to the outbrack of

COVID-19 pandemic.
b) The company, based on the internal and external information available up to the date of approval of these financial results, has concluded that no adjustments are required in the carrying amounts of property, plant and equipment, deferred tax assets, inventories, trade receivables and other financial assets. While the COVID-19 situation has adversely impacted the business in the short term, the management does not anticipate any material medium to long term risk to its business prospects. However, given the uncertainties associated with the nature and duration of the pandemic, actual results may differ from those estimated as at the date of approval of these financial results. The company will continue to monitor future economic conditions and update its assessment.

Eventional thems (not) recognite the following:

Exceptional Items (net) represents the following:

i. Profit on Sale of Land of Rs. 23.95 Crores (net of incidental expenses) for the year ended March 31, 2021,

ii. Voluntary Retirement Expenditure of Rs. 26.5 Crores for the quarter ended December 31, 2021 and Rs. 3.55 Crores for the year ended March 31, 2022 respectively.

March 31, 2022 respectively, iii. Voluntary Retirement Expenditure of Rs.0.46 Crores and Rs.1.72 Crores for the quarter and the year ended March 31, 2021 respectively. During the quarter ended March 31, 2022, the company has allotted \$,15,463 warrants convertible into equity shares to Rane Holdings Limited (the holding company) at a price of Rs. 291 per warrant, carrying a right to subscribe to one equity share per Warrant. As per the terms of issue, 25% of the warrant price amounting to Rs. 3.75 Corres was received at the time of subscription and the balance 75% is to be paid at the time of conversion of share warrants to equity shares. These warrants are convertible into equity shares of the Company within a period of 18 months from the data of all other characters.

conversion of share warrants to say from the date of allotment of warrant For Rane Engine Valve Limited Chennai May 16, 2022 L Ganesh, Chairman

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 6(2) & 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.

# MAHAGENCO

#### E-TENDER NOTICE- 10/2022-23

- 1. CHP/ e-tender 55/ Rfx No.3000028621:- Work of refurbishment, life enhancement of bulldozers BD155 along with required spares at Paras TPS. (Esti. Cost :-Rs.178.72 Lacs EMD:-Rs.182229/-)
- 2. BM /e-tender 56/ RFx No.3000028647:- Work of Arresting of Coal Leakages through Coal Pipes, hot air duct leakages by applying Sodium Silicate and by Patch Welding in unit no. 3 and 4 at Paras TPS. (Esti. Cost: - Rs. .9.32 Lacs EMD: Rs. 12822/-)
- 3. AHP /e-tender 57/ RFx No.3000028622:- Procurement of liquid ring vacuum pump without motor for ESP fly ash evacuation system in AHP U#3&4, Paras TPS. (Esti. Cost:- Rs. 18.52 Lacs EMD:-Rs.22022/-) 4. CHP/ e-tender 58/ Rfx No.3000028600:- Annual maintenance contract for repairing
- & servicing of window/split air conditioners at 2 x 250 MW Coal Handling Plant, Paras T.P.S (Esti. Cost:-(Rs. 5.05 Lacs EMD:-Rs.8555/-) Selling period for above tender Sr. No.1 to 4 from 17.05.2022 to 06.06.2022
- Submission on dated 07.06.2022 at 16.00 Hrs

Note:-For detail please see our web site:-https://eprocurement.mahagenco.in CHIEF ENGINEER, MAHAGENCO TPS PARAS



01

# **E-TENDER NOTICE**

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders.

Tender NO(Rfx No)/ Description/ Estimated Cost in Rs. 3000028350/Managing of Chummery Guest House at CSTPS, Chandrapur as per Scope of Work for One Year/Rs.7304555.65

3000028418/Procurement of Complete Wall Soot Blower Assembly for Wall Soot Blowers in U#5, during COH

at CSTPS, Chandrapur/Rs.1838040/-3000028419/Supply and Application of Chemical Bonded Refractory on MS Ducting of the Erosion Prone 03 Areas of the Hot Air duct in Unit 5 during COH at CSTPS, Chandrapur/Rs.2900000/-

3000028420/Supply and erection of Hast alloy Seals for Cold Air Dampers of Coal Mill XRP 1043 in Unit 5 during COH 2022 at CSTPS, Chandrapur/Rs.3176000/-3000028409/Supply and Application of Protective Coating to Internal Surface of DM Water Storage Tank at

05 WTP-II, CSTPS/Rs.4988730/-3000028357/Work of Application of Lightly Bonded Wool Mattress insulation to the Furnace Wall, Second Pass Wall, Steam Piping, Steam Tracing Line, Valves, Windbox, ducts etc. at Unit-8 during Capital Overhaul at

CSTPS, Chandrapur/Rs.1910457.40 3000028404/Supply of Coal Mill Spares Like Ventury Vane and Scrapper Assembly for XRP-1043 Coal Mill for Unit 8, CSTPS, Chandrapur, during COH of the Unit/Rs.523337/-

3000028390/Procurement of Various Types of RTDs & Thermocouples for C&I-III, Unit 8&9, CSTPS, Chandrapur/Rs.1976250/ 3000028394/Procurement of Solenoid Valve Spares for BOP and BTG Area of C&I-III, Unit 8&9, CSTPS,

Chandrapur/Rs.3487481/-3000028028/Work Contract for Servicing of HEA Igniters, Flame Scanners, Oil Station Nozzel Valves and Turbine/Boiler Side Solenoid Valves during forthcoming COH of Unit-8, CSTPS, Chandrapur/Rs.224220/-

3000028464/Work of Servicing of Wall Soot Blowers in Unit 5, 500MW BHEL Boiler during COH at CSTPS, 11 Chandrapur/Rs.221505/-3000028463/Work of Servicing of Fly As evacuation System of U#5 during Capital Overhaul 2022 at CSTPS,

Chandrapur/Rs.348970/-

3000028459/Work of Painting of ID Fans Structures, Lub Oil Tanks & Pipings in Boiler Unit 5 during COH 13

above floated tender published in MAHAGENCO online Portal . For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in for (Sr.No.1 to 13). For any query Contact No.8554991818.

**CHIEF ENGINEER (O&M)** 

#### SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES APPENDIX - IV-A [See proviso to Rule 6 (2) & 8 (6)]

For UNICHEM LABORATORIES LIMITED

Head - Legal & Company Secretary

Sd

Pradeep Bhandari

## REGIONAL STRESS ASSETS RECOVERY BRANCH, VALSAD

Regional Office Valsad, 1st Floor, Mahalaxmi Tower, Tithal Road, Valsad - 396001. Phone: 02632-241454, Email: sarbul@bankofbaroda.com



stice is nereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Unicer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on Asis where is Asis what is, Whatever there is and Without recourse sists" for recovery of below mentioned account/s. The details of Borrower/s/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction Date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below:									
Sr. / Lot No. Name & Address of Borrower/s / Guarantor/s	Give short description of the immovable property with known encumbrances, if any	Total Amount Dues	Date & Time of E-Auction	Reserve Price EMD and Bid Increase Amount	Status of Possession (Symbolic / Physical)	Property Inspection Date & Time			
Mr. Vimal Meghii Joisher (Proprietor)	All that piece and parcel of immovable property being residential Flat No. 401, bearing House No. DMC-15-34/D/4th 12, admeasuring about 310.00 square feets or 28.81 square meters, super built up area along with proportionate share in the land, Iying and located on the 4th Floor of E-2, building known as "Supreme Apartment" constructed on an Non-agricultural land bearing Survey No. 610, situated at Village Dunetha, Khariwad, Nani Daman, within the jurisdiction of Daman Municipality Council Area, with Registration Sub-District Daman, District Daman, with all other rights, title, interest and benefits there to belonging to Mr. Vimal Meghji Joisher. Bounded as: North: by Flat No. 406, South: by Open Space, East: by Flat No. 402, West: by Staircase (under physical possession). Nature of Property (Free hold), Encumbrances: Not known (except above).	w.e.f. 27.04.2021 + other charges, less	1/ 00 PM TO	1-Rs.4,53,600/- 2-Rs. 45,360/- 3-Rs. 5000/- (With unlimited extension of 10 minutes each)	PHYSICAL	14.06.2022 11.00 A.M. TO 14.00 P.M.			

15 DAYS STATUTORY SALE NOTICE TO THE BORROWER, GUARANTOR AND MORTGAGOR For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.ii e/ibapi/index.jsp. Also, prospective bidders may contact the Authorized Officer on Tel No. 02632 - 241454, Mobile : 8080127362, 9265120268. Sd/-Date: 13.05.2022, Place: ROSARB, Valsad Authorised Officer, Bank of Baroda

























#### सोलापूरात माळकवठेत लिंगैक्य पंचाक्षरी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार

सोलापूर, दि.१६ : माळकवठे येथे धर्मसभा व लिंगैक्य पंचाक्षरी महाराजांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंचाक्षरी स्वामी यांनी दिली. श्रीशैल जगद्भरू डॉ. चन्नसिद्धाराम पंडिताराध्य यांची धर्मसभा होणार आहे. या सभेच्या अध्यक्षरऱ्थानी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी असतील. या वेळी मंद्रूपचे रेणुक शिवाचार्य, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य, यकंचीचे अभिनव शिवाचार्यः कल्लहिप्परगीचे गुरुशांतलिंग शिवाचार्य, जैनापूरचे रेणुक शिवाचार्य, आलमेलचे चंद्रशेखर शिवाचार्य यांची उपस्थिती राहणार आहे. मंगळवारी पहाटे मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. सहस्त्र बिल्वार्चन, दीपोत्सवही होणार आहे. जंगम बंटूचा अय्याचार कार्यक्रम होईल. त्यानंतर माजी सरपंच शिवलिंगप्पा बगले यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन

### राष्ट्रवादीच्या सासवड शाखेच्या वतीने केतकी चितळेविरोधात निवेदन

स्वामी यांनी केले आहे.

पुणे, दि.१६ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सासवड शाखेच्या वतीने केतकी चितळे हिने शरद पवार यांच्या विषयी केलेल्या बालिशबुद्धी तिच्या व संबंधितांवर गृन्हा दाखल करून अटक करण्याची म करण्यात आली आहे. सासवड (ता. येथील पोलिस पुरदर) रन्टेशनचे सहायक निरीक्षक पोलिस विनोद महांगडे यांना सासवड शहरचे अध्यक्ष गिरमे यांनी निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बंडूकाका जगताप, तालुका महिला उपाध्यक्ष कुमुदिनी पाढरे आदी उपस्थित होते.

PUBLIC NOTICE

Take notice that I am investigating the title of my client Mr T Unnikrishnan Pisharody who is the owner of Flat No 802 admeasuring 65.31sq mts i.e

'03sqft of carpet area on the 8th floor o The said building known as SIDDHACHAL CHSL bearing CTS NO 386/10 of Matunga Division situated at Dr. B. Ambedkar Road, Matunga (E) Mumbai 400 019 (said Flat) and Alddiga 10 bears of De 50 cent

Holding 10 shares of Rs 50 each bearing Nos 191-200 (ST.NOS-020) of SIDDHACHAL CHSL., (said shares).

SIDDHACHAL CHSL., (said shares) Hereinafter the "said FLAT" and "said FLAT" together be referred to as the

Originally Smt Nirmala. Dilip Thakkaı

an administrator appointed pursuant to the letters of administration for late Smt

Maubai. Lalji Thakkar herein the "Owner-LANDLORD" Siddhachal "Owner-LANDLORD Statutes... HAPPY HOMES PVT LTD. A registere 1) Naresh. Bhavanji Chheda and (2) Jmang .D. Kuwadia and Jnnikrishnan Pisharody called th "Tenant/s" as per agreement for Permanent Alternative accommodation registered on 25/06/2009 executed between themselves vide Doc No 4299 respect of the said property by way o allotment, sale, mortgage, lease, Lei icense, Gift, Possession, inheritance

succession, share or encumbrance however or otherwise is hereby required to intimate in writing to the undersigned at C-609, Aster Building

Dosti Acres, Wadala East, Mumbai 40

037 within 14 days from the date of publication of this notice of his/her/their

such claims, if any with certified True copies all supporting documents, failing which the claims, if any, of such

person's shall be treated as waived abandoned and not binding.

Adv Shweta, Mehta

Date: 17/05/2022

# रोज वाचा दै.'मुंबई लक्षदीप'

#### मनुग्राफ इंडिया लिमिटेड ।आयएन:एल२९२९०एमएच१९७२पीएलसी०१५७७:

नोंदणीकृत कार्यालय: सिधवा हाऊस, २रा मजला, एन.ए. सावंत मार्ग, कुलाबा, मुंबई-४००००५. दूर.:०२२-२२८७४८१५/ 0६२0, **फॅक्स:** 0२२-२२८७०७०२,

ई–मेल:sharegrievances@manugraph.com वेबसाईट:www.manugraph.com सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग एयुलेशन्स) च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) इतर विषयांसह विचारात घेणे याकरिता **गुरुवार** २६ मे, २०२२ रोजी मनुग्राफ इंडिया लिमिटेडच्य

सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्य www.manugraph.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत मनुग्राफ इंडिया लिमिटेडकरित

पंचालक मंडळाची सभा होणार आहे.

संजय शा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव दिनांक: १६ मे. २०२२

ठिकाण: मुंबई

#### NOTICE

NOTICE

Notice is hereby given to the General Public that, Late Gulab Pamandas Dawra was a Bonafide Co-Owner-2 of Happy Home Heights C.H.S. Ltd., at Poonam Garden, Off. Mira Bhayander Road, Mira Road (East), Dist-Thane-401107, holding 33.33% share of Flat No. 301, 3" Floor, Bldg. No. G/3, in the building of the society, he died on 8/4/2019 and he has not made nomination, leaving behind his legal heirs 1) Kanchan Gulab Dawra (Wife), 2) Dhiraj Gulab Dawra (Son) & 3) Priyanka Varun Tinna (Daughter) & there are no any legal heirs except us. That legal heir No. 3 had executed Released Deed duly Registered at Joint Sub Register, Thane-10, vide Regd. No. TNN/10/7071/2022 Dated 29/4/2022, relinquished her right, title & interest of the above said flat in favour of my clients Kanchan Gulab Dawra & Dhiraj Gulab Dawra and su clients each of the reporter. clients Kanchan Gulab Dawra & Dhiraj Gulal Dawra and my clients shall apply for transfe of 33.33% share in their names to become 50% each share of the said Flat No. 301 in the

We hereby invite claims or objections from the heirs of other claimants / objectors to the transfer of 33.33% share of the deceased member in 51-3.5% shall of the declared member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, between 6 to 9 pm in below mentioned address. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to the property of transfer 33.33% share under the bye- laws o Date : 17/05/2022 SD/-

(D. S. Ghugare-Advocate) C-54, Shanti Shopping Centre, Mira Road (East), Dist –Thane.

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्री. व्हिक्टर डिसोझा हे फ्लॅट/ब्लॉक क्र. ए-११, ३रा मजला, मनिषा अपार्टमेंट, क्षेत्रफळ ५२५ चौ.फू. क्षेत्र, सर्व्हे क्र. १, हिस्सा क्र. १ मरोळ मरोशी रोड, मरोळ गाव, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९ आणि फ्लॅट/ब्लॉक क्र. डी-१/२ १८(४). १ला मजला. दी आर्क कॉन्डोमेनियम अपार्टमेंट, क्षेत्रफळ १२१५ चौ.फू. क्षेत्र, दी आर्व अपार्टमेंट, एअरपोर्ट रोड, पाडावीनगदी, कोचाडी पोस्ट ांगलुर, कर्नाटक - ५७५००८ या जागेचे मालव

यापढे स्वर्गीय श्री. व्हिक्टर डिसोझा यांचे २७.०४.२०१८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात माझे अशील १) श्री. ओव्हेन डिसोझा (मुलगा) २) श्रीमती दोरीन व्ही. डिसोझा (पत्नी), ३) श्री. लेन फ्रान्सिस डिसोझा (मुलगा) हे कायदेशी वारसदार व प्रतिनिधी आहेत. कायदेशीर वारसदार श्रीमती दोरीन व्ही. डिसोझा (पत्नी) व श्री. ग्लेन फ्रान्सिस डिसोझा (मलगा) यांनी संयक्तपणे सदर ब्लॉक/फ्लॅट व अपार्टमेंटमधील वहिवाट व मालकीत्व अधिकार माझे अशील श्री. ओव्हेन डिसोझा यांच्य नावे हस्तांतरणासह ना-हरकत दिले आहे. आता माझे अशिलाव्यतिरिक्त अन्य इतर कायदेशीर वारसदा नाहीत म्हणन सदर ब्लॉक/फ्लॅट व अपार्टमेंट हे आणि त्यातील रोअर्स व अधिकार माझ्या अशिलाच्य नावे हस्तांतर केले जातील.

जर कोणा व्यक्तीस सदर ब्लॉक/फ्लॅट अपार्टमेंटमधील हस्तांतरणासह कोणताही आक्षेप दावा. अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपार त्यांचे दावा आवश्यक वैध दस्तावेजांसह सदर सचन प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या आत कळवावेत. ादुनंतर कोणताही दावा त्याग केले आहे असे समजले जाईल व हस्तांतर पूर्ण केले जाईल.

> सही / -**ॲड. बी.डी. हटकर**

कार्यालय क्र.सी/०४, शीतल कुंज, शीतल नगर, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७. ठिकाण: मिरा रोड विनांक: १७.०५.२०२२

#### जाहीर नोटीस रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप' सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की, गाव मौजे चौबरे , ता . वसई,जि . पालघर येथिल १) सर्वे नं. ३९ , हिस्सा नं ७/१ , क्षेत्र २८० चोरस

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED

CIN: L51900MH1985PLC035669

Regd. Office: O-402, Floor-4, Plot-389, Palai Ratan House, Sankara Mattham Road, Kings Circle, Matunga, Mumbai-400019

Tel No.: 022-22020876 Email ID: whitehall@yahoo.com

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, May 26, 2022 at 4.30 p.m at registered office of the company, inter alia to consider and approve the Audited (Standalone) Financial Results of the Company for the quarter and year ended 31\* March, 2022.

Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons, shall remain closed till the close of business hours of Sunday, 29th May, 2022.

For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange For more details please visit the website of the Company set with the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For Whitehall Commercial Company Limiter

Place : Mumbai Date : 17<sup>th</sup> May, 2022 DIN: 0021727

मीटर जिमनीचे मालक श्री आसिफ सिराज शेख

हयांचे मालकीचीव कब्जेवहीवाटीची असून त्यांनी

सदर मिळकत विकासकाला विकसित <sub>हरण्या</sub>साठी देण्याचे ठरविले आहे.

तरी , सदर जिमनी संबंधी कोणाचीही कोणत्याही

प्रकाराची हरकत असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध

झालेनंतर १४ दिवसाचे आत निम्नस्वाक्षीकारांच्या

खालील पत्यावर लेखी कागदपत्राच्या पराव्यास<u>ह</u>

पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगाव,

PUBLIC NOTICE

ree Swami Samartha Prasanna Oshiwara

(East), Unit No. 10 Co-operative Housing

Society Ltd. having, address at Silver Arch A

Opposite Millat Nagar Main Gate, Oshiwara

Andheri (W). Mumbai 400053 and holding fla

No. 202 in the building of the society, died or

30/01/2020 without making any nomination

The society hereby invites claims or objections

rom the heir or heirs or other claimants

bjector or objectors to the transfer of the said

hares and interest of the deceased member

n the capital/ property of the society within

eriod of days from the publication of thi

notice, with copies of such documents and

ther proofs in support of his/her/their claims biections for transfer of shares and interes

of the deceased member in the capita

property of the society. If no claims/ objection

are received within the period prescribe

above, the society shall be free to deal with

the shares and interest of the decease

nember in the capital/ property of the societ

n such manner as is provided under the by

laws of the society. The claims/ objection

f any, received by the society for transfer of

hares and interest of the deceased memb

n the capital/ property of the society shall be

dealt with in the manner provided under the

ye-laws of the society. A copy of th

registered bye-laws of the society is available

for inspection by the claimants/ objectors, i

he office of the society/ with the secretary

the society between 11:00 am till 5:00 pm

from the date of publication of the notice ti

The Shree Swami Samartha Prasanna

Oshiwara (East), Unit No. 10 Co-op

जाहीर सूचना

गि येथे सुचित करीत आहे की, **माझे अशील** 

श्रीमती ममता अजय बर्नवाल, वय ४० वर्षे (आधार

कार्ड क्र. ६२६९९३६०९८८६/पॅन कार्ड क्र

एएनयूपीबी५२२८एन), भारतीय नागरीक र/ठि.: **फ्लॅ**ट

क्र. २ए/५०५, पाचवा मजला, महालक्ष्मी रेसिडेर्न्स

कोहौसोलि., कोपरी, विरार-पूर्व, तालुका-वसई जिल्हा-पालघर-४०१३०५ येथे ऐच्छिकरित्या नमुख

माझे अशिलांनी नमुद केले आहे की, त्यांचे पती

वर्गीय अजय कुमार शंकरप्रसाद बर्नवाल यांनी यांनी

फ्लॅट क्र. २ए/५०५. पाचवा मजला, महालक्ष्मी

रेसिडेन्सी कोहौसोलि., कोपरी, विरार-पूर्व

ालुका-वसई, जिल्हा-पालघर-४०१३०५ ही जाग

.९.०४.२०१५ रोजी वसई२-३१९१/२०१५<sup>े</sup> अंतर्गत

वसई उपनिंबंधकांकडे नोंद केल्यानुसार खरेदी केले

माझे अशिलांनी नमुद केले आहे की, सदर

सोसायटीने त्यांच्या पतीच्या नावे सदस्य नोंदणी क्र. ३१९१/१५ धारक भागप्रमाणपत्र क्र. १०३ व

अनुक्रमांक १०२१ ते १०३० धारक रु. ५०/-

त्यिकीचे १० पर्णपणे भरणा केलेले शेअर्ससह फ्लॅट

a. २ए/५०५ करिता भागप्रमाणपत्र हस्तांतर केले

माझे अशिलांनी पुढे नमुद केले आहे की, त्यांचे पती

स्वर्गीय अजयकुमार शंकरप्रसाद बर्नवाल यांचे १३/

. १२/२०१९ रोजी निधन झाले (मृत्यूप्रमाणपत्र नोंद क्र

डी-२०२०:२७-९०३०३-००००२७ व नोंद दि.

माझे अशिलांनी पुढे नमुद केले आहे की, माझे

अशील श्रीमती ममता अजय बर्नवाल (स्वर्गीय अजयकुमार शंकरप्रसाद बर्नवाल यांची पत्नी) या

मयत सदस्याच्या कायदेशीर वारसदार आहेत आणि

माझे अशिलांनी माझे अशील श्रीमती ममता अजय

बर्नवाल (स्वर्गीय अजयकुमार शंकरप्रसाद बर्नवाल

यांची पत्नी) यांच्या नावे सदर फ्लॅट क्र. २ए/५०५

हस्तांतरणासाठी सदर सोसायटीकडे अर्ज केला आहे

माझे अशिलांनी पुढे नमुद केले आहे की, माझे

अजयकुमार शंकरप्रसाद बर्नवाल यांची पत्नी) य

फ्लॅट क्र. २ए/५०५, पाचवा मजला, महालक्ष्मी

रेसिडेन्सी को हौसोलि., कोपरी, विरार-पूर्व,

तालुका-वसई, जिल्हा-पालघर-४०१३०५ या

जर कोणा व्यक्तीस माझे अशील श्रीमती ममता अजय

बर्नवाल (स्वर्गीय अजयकुमार शंकरप्रसाद बर्नवाल

यांची पत्नी) यांच्या नावे उपरोक्त सदर फ्लॅट

केलेल्या विकलांकडे लेखी स्वरुपात सदर सचना

प्रकाशनापासून **१५ दिवसांत** कळवावे. जर<sup>े</sup> **१**५

**दिवसांत** कोणाहीकडून आक्षेप/तक्रारीबाबत पत्र प्राप्त

ादनिकेवर कोणतेही आक्षेप नाहीत आणि पुढी

प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

दिनांक: १७.०५.२०२२

झाल्यास असे समजले जाईल की, उपरोक्त सदर

ॲड. निलम नागेश वेटे

(वकील उच्च न्यायालय)

विष्णू विहार कॉम्प्लेक्स, इमारत क्र.०६,

मनवेलपाडा रोड, विरार (पुर्व), तालुका वसई

फ्लॅट क्र.०१, स्नेहांजलीच्या मागे

मे. अथर्व असोसिएटर

महालक्ष्मी रियाल्टर्स यांच्याकडून दि

For and on behalf of

Housing Society Ltd

Hon. Secretary

he date of expiry of its period.

Date: 17/05/22

करीत आहे की:

१०.०१.२०२०).

श्री . तुषार आर . पाटील, वकील

तालुका - वसई जिल्हा - पालघर

वसई पश्चिम ४०१२०१

# नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

निविदा सुचना क्र./श.अ./ 48 /2022-2023

कामाचे नाव :- वंडर्स पार्क नेरुळ येथे नवीन उच्चदाब सबस्टेशनसाठी विद्युत उपकरणे लावणे.

वार्षिक अंदाजित रक्कम (रु.). :- 2,09,40,910/-इसारा अनामत रक्कम (रु.). :- 2,09,500/-

या कामाचे को-या निविदेबाबतची सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://www.nmmc.gov.in https://nmmc.etenders.in यावर प्रसिध्द करण्यात आलेली संबंधीत निविदाकारांनी याची नोंद घ्यावी

संजय देसाई शहर अभियंता

नवी मुंबई महानगरपालिका जाक्र-नमुंमपा/जसं/जाहिरात/149/2022

#### जाहीर नोटीस

तमाम विश्वकर्मा नगर येथील सदिनिका धारकाांना कळविण्यात येते की. आपल्या वसाहतीमधील पाच संस्था ज्याची नावे खालील प्रमाणे आहते. १) माझगाव डॉक कर्मचारी राजहंस को. हौ. सो. ली. ६४ सदनिका

२) दि माझगाव डॉक एम्प्लॉईज वनिता को. हौ. सो. ली. ६४ सदनिका

३) दि माझगाव डॉक एम्प्लॉईज वृंदावन को. हौ. सो. ली. ६४ सदनिका

४) दि माझगाव डॉक एम्प्लॉईज वॅनराई को. हौ. सो. ली. ६४ सदनिका ५) दि माझगाव डॉक एम्प्लॉईज सरिता को. हो. सो. ली. ६४ सदनिका

पत्ता : विश्वकर्मा नगर, नाहर रोड, मुलुंड (पश्चिम), मांबुई - ४०० ०८०. सदरील पाच संस्था ह्या महोराष्ट्र संस्था अधिनियम, १९६०चे कलम १७(१)

व नियम १६ अन्वये विलीनीकरणासाठी माननीय उप. निबंधक, टी-विभाग, मुंबई यांच्या कडे अर्ज करून त्यांनी विलीनीकरणासाठी मसुदा आदेश काढला असनू, मसुदा आदेश दि. २८/०४/२०२२ नुसार दैनिक वर्तमान पत्रामध्ये जाहिरात देण्यात यावी असे सांगितल्यामुळे सदरॅची जाहिरात संस्था

....र सदरील विलनीकरणासाठी कुठल्या सदनिकांना काही हरकत असल्यास हित संबंध असल्यास तसेच संबंधित संस्थे कडे लेखी स्वरूपात 💩 दिवसाच्या आत कळवावे. सद्र मुदतीत हरकृत न आल्यास कोणाचेही अथवा सभासदांचे हरकत नाही असे समजनू एकत्रीकरण पूर्ण करण्यात येईल त्यानंतर कोणाचेही हरकत मान्य करण्यात येणार नाही.

१) माझगाव डॉक कर्मचारी राजहंस को. हौ. सो. ली. ६४ सदनिका (सचिव /अध्यक्ष)

२) दि माझगाव डॉक एम्प्लॉईज वनिता को. हौ. सो. ली.

६४ सदनिका (सचिव /अध्यक्ष) दे माझगाव डॉक एम्प्लॉईज वृंदावन को. हौ. सो. ली.

६४ सदनिका (सचिव /अध्यक्ष) ४) दि माझगाव डॉक एम्प्लॉईज वनराई को. हौ. सो. ली.

६४ सदनिका (सचिव /अध्यक्ष)

५) दि माझगाव डॉक एम्प्लॉईज सरिता को. हौ. सो. ली. ठिकाण : मंबई ू ६४ सदनिका (सचिव /अध्यक्ष) दिनांक: १७/०५/२०२२

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. राजेश बाबूराव बोडारे व श्रीमती सुवर्ण राजेश बोडारे** (खरेदीदार) यांनी कोअर हाऊस क्र. बी-१६, क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, **गोराई (२**) **समाधान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,** प्लॉट क्र.१२७ आरएससी-२८, गोराई-२ बोरीवली पश्चिम, मुंबई-४०००९१ ही जागा **श्री. संतोष आत्माराम राऊत (विक्रेता)** यांच्याकडून दि. ०७.१२.२०१७ रोजीचे दस्तावेज क्र. बीआरएल-७-६८९९-२०१७ धारक संयुक्त उपनिबंधक बोरीवली -७, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या कार्यालयात नोंद दि. ०७.१२.२०१७ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले आहे आणि तद्नंतर दि. ०६.०१.२०१८ रोजीचे पत्र क्र. ईएम/डब्ल्यू, एम.एम./८६/१८ धारक एम.एच.ॲण्ड ए.डी. बोर्डाकडून त्यांचे नावे हस्तांतर/नियमित करण्यात आले. तद्नंतर दोघे श्री. राजेश बाबूराव बोडारे व श्रीमती सुवर्ण राजेश बोडारे हे गोराई (२ समाधान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्र. बीओएम/(डब्ल्यूआर)/एचएसजी/ (टीओ)/६४१४/१९९२-९३ दि. ०७.०१.१९९३ या सोसायटीचे सदस्य झाले आणि दि २२.०१.२०१८ रोजी सदर सोसायटीने त्यांच्या नावे दि. ०६.०८.२००६ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र १५ अंतर्गत अनुक्रमांक ७१ ते ७५ धारक रु. ५०/- प्रत्येकीचे ५ पर्णपणे भरणा केलेले शेअर्स धारण केले. तदनंतर संयुक्त मालक/सदस्य श्री. राजेश बाबुराव बोडारे यांचे मंबई. महाराष्ट्र येथे दि १५ ०८ २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची **पत्नी श्रीमती सुवर्णा राजेश बोडारे** व एक अज्ञान मुलगा कु. विनय राजेश बोडारे हे कायदेशीर वारसदार आहेत. तदनंतर श्रीमती सवर्णा राजेश बोडारे यांनी त्यांच्या एकमेव नावे सदर कोअर हाऊसचे हस्तांतर करण्यासाठी ु सोसायटी/म्हाडाकडे अर्ज केला आहे आणि एम एच ॲण्ड ए डी. बोर्डाने दि. १० ०२ २०२२ रोजीचे त्यांचे पत्र क्र. ईएम/डब्ल्य/एमएम/०४२०/२२ नसार स्विकारले आहे आणि सदर सोसायटीने उपरोत्त कोअर हाऊसचे एकमेव मालक म्हणून दि. १३.०२.२०२२ रोजी भागप्रमाणपत्र त्यांच्या एकमेव नावे दिले आहे. माझे अशील श्रीमती सुवर्णा राजेश बोडारे यांना अन्य भावी खरेदीदाराकडे सदर कोअर हाऊस विकण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर कोअर हाऊस किंवा अन्य इतर दस्तावेज किंवा उपरोक्त वाटपपः आणि/किंवा कायदेशीर वारसाहक्क दावा स्वरुपात आणि/किंवा सदर जागा किंवा भागावर कोणतार्ह अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह **ॲड. श्री. अनुज विनोद** मोरे, वकील, मुंबई उच न्यायालय, कार्यालय पत्ताः एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासन **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा असे समजले जार्रल की. असे टावे कोणत्याई अरीशिवाय त्याम व स्थमित केले आहेत मुंबई, आज दिनांकीत १७ मे, २०२२

अनज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

(849.03)

(4.83)

GAGAN POLYCOT INDIA LIMITED

नोंदणीकृत कार्यालयः बिल्डिंग क्र.२, तळमजला, दुकान क्र. २, सुंदर नगर, वालीव, वसई (पूर्व), पालघर, ठाणे – ४०१२०८. द्र.:८१०८५१९९९, फॅक्स क्र. २२३९१६७१३० ई-मेल:gaganpolycot@gmail.com, वेबसाइट:www.gaganpolycot.com, सीआयएन:एल३३१११एमएच१९८८पीएलसी२३१९५६

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अह संपलेले वर्ष संपलेली तिमाह ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ 39.03.202 कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष (482.98) (44८.90) (924.9८) साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (446.90) (924.9८) (482.98) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (482.98) भरणा केलेले समभाग भांडवल 9,000.00 9,000.00 9,000.00 इतर समभाग (पूर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित . ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनात्न)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य आलेली तिमाही व वर्षाकरिता लेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com आणि कंपनीच्या www.gaganpolycot.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ में, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मा

वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ (इन्डएएस) सह कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि अन्य इत

गगन पॉलीकॉट इंडिया लिमिटेडकरि

(888.43)

(392.08)

शैलेश गंगाराम मुकना

#### साश्वत टेक्नोक्रॅटस् लिमिटेड

(सीआयएन:एल२४२२०एमएच१९७५पीएलसी०१८६८२)

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१४, १ला मजला, प्लंबर हाऊस, ५५७, चिराबाझार, जे एस एस रोड, मुंबई-४००००२. दूर.क्र.:०२२-२२०१६०२१/२२०१६०३१, ई-मेल: sashwat.technocrats@gmail.com

२१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही / वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात) संपलेले वर्ष ३१.१२.२१ ३१.०३.२१ तपशील ३१.०३.२२ ३१.०३.२२ ३१.०३.२१ लेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षात लेखापरिक्षित ————— कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाब 0.06 86.89 93.62 9.88 4.80 आणि/किंवा विशेष साधारण बांबपूर्व) 38.64 4.44 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (0.9६) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (9.39) 34.28 4.44 कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))  $(0.\xi 8)$ 8.88 34.28 समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती) ३०.६२ 30.६२ ३०.६२ 30.52 30.82 -उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) (0.29) (0.83) 9.88 99.49 (0.83)

वरील अलेखापरिक्षित निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १६ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले जे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ नुसार कंपनीच्या लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित त्रैमासिव वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटव उपलब्ध आहे.

सही/

मनिष झकालीया, संचालक



#### क्युगो फायनान्स लिमिटेड

पीआयएन: एल६५९९०एमएच१९९३पीएलसी३०२४०५ नोंदणीकृत कार्यालयः ३रा मजला, ए-५१४, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७०१. दूर.:+९१-२२-४९७६२७९५, ई-मेल:contactus@qgofinance.com, वेबसाईट:www.qgofinance.com (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(ब) नुसार)

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही मागील संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ ३१.१२.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न ५२१.२६ कालावधीकरिता निव्वल नफा/(तोटा)(कर पवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपर्व) ४१.६३ ४०.५२ २६.७१ १४३.१७ 92.6 अपवादात्मक आणि/किंवा विशेष १४३.१७ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष ९३.२६ ξγ.₹ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) गणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) ६९५.२८ ६९५.२८ ६९५.२८ **६९५.२८** ६९५.२८ राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे ४६३.५१ ४६३.५१ 388.24 388.24 388.24 उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) 0.३६ 0.92

सदर वित्तीय अहवाल हे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ सहवाचिता लागू मयदित इतर मान्यताग्राप्त लेखा योजना व सरावाअतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाग्रमाण) अधिनियम, २०१५ आणि कंपनी (आयएएस) अनेन्द्रमेन्ड रुल्स २०१६ च्या विहित नमुनानुसार कंपनी भारतीय लेखाग्रमाण (इंडएएस) प्रमाण तयार केले आहे आणि लागू मयदित इतर सराव व योजनेअतर्गत मान्यता दिती अलाग स्वान्त कंपनी स्वान्त स्वान्य स्वान्त स्वान्त स्वान्त स्वान्त स्वान्त स्वान्त स्वान्त स्वान

करण (१८०८) । , जाना १९०८ । । । अहि तेमाही दरम्यान कंपनीने रु.१,००,००० प्रती डिबेंचरचे वितरण मुल्याने १०० नॉन–कन्व्हेटीबल डिबेंचर्सचे वाटप केले. पुनिवलोकना अंतर्गत तिमाहीतील वापर वास्तविक रक्कम रु.१,००,००,००

अ।६. 39.03.२०२२ पर्यंत आरक्षित एकूण कर्ज रु.६६,४९,५०,०००/– आहे. एकूण धकबाकी ना–रूपांतरीत डिबेंचर हे ३१.०३.२०२२ रोजी रु.५३,९०,००,०००/– आहे. मागील कालावधीकरिता आकडे हे चालु कालावधीच्या आकड्यांसह पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत.

#### होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड सीआयएन: यु६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३,

वेबसाईट: homefirstindia.com दुर.क्र.:१८००३०००८४२५

ई-मेल: loanfirst@homefirstindia.com

# ताबा सूचना

संदर्भ: सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ८ चे उपनियम (१) अन्वये ताबा सूचना ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटे**डचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन

ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या तारखांना त्यांनी मागणी सूचना वितरीत केली आहे आणि त्या सूचनेनुसार संबंधित सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत थकबाकी रक्कम जमा करण्याबाबत तुम्हाला/कर्जदारांना कळविण्यात आले आहे. तुम्ही/सर्व कर्जदार हे खाली नमूद केलेली थकबाकी रक्कम विहित वेळेत भरण्यास असमर्थ ठरले असून **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया** लिमिटेडने सदर सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमद केलेल्या तारखांना घेतला आहे.

· · · ·	in with ity with in this	111 -11(11 -116.			
अ.	कर्जदार/सहकर्जदार/	तारण मालमत्तेचे तपशील	मागणी सूचनेची	मागणी सूचनेच्या तारखेला	ताबा
क्र.	जामिनदारांचे नाव		तारीख	एकूण थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक
8	मनाली सुर्वे,	फ्लॅट क्र.००६, बिल्डिंग ए३-व्ही२, जीएटी क्र. १४१ व २२३,	09.03.2022	10,45,829	12.05.2022
	प्रथमेश सुर्वे	वैभव पालघर, देवीखोप अंबाचापाडा, पालघर मनोर हायवे, पालघर			
		४०१४०४			
2	देवजी व्ही. भानुशाली	फ्लॅट क्र.२०४, अंबेधाम पार्क, ३२/२९, अडवली-ढोकली, हाजी	09.03.2022	11,22,536	12.05.2022
	निलेश मेनगर	मलंग रोड, कल्याण (पूर्व), ठाणे -४२१३०६			
3	शीतल अभिजीत नागरे,	फ्लॅट क्र.२०४, ए विंग, एकविरा अपार्टमेंट्स, सर्व्हें क्र. २५, हिस्सा	09.03.2022	16,20,572	12.05.2022
	अभिजित शशिकांत नागरे	क्र. १६, चिंचपाडा, कल्याण - ४२१३०६			
	1 1 1 1 1		22 0	2 20 0	. 0 60

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांन सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर वर संदर्भीत मालमत्ता/प्रतिभूत संपदेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड** यांच्याकडे रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत पुढील व्याजासह देय असलेली उपरोक्त मालमत्ता/प्रतिभूत मालमत्ते समोर नमुद केलेली रक्कम जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद

\_\_ ठिकाण: मुंबई दिनांक: १७.०५.२०२२

प्राधिकत अधिकारी होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड



## कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय**ः डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅहम फर्थ स्टिल कंपाउंड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर::९१-२२-६७११४४४, फॅक्स:९१-२२-६७११४४५, वेबसाईट: www.compuageindia.com

(रु. लाखात, ईपीएस व्यतिरिक्त									
			एर	कमेव			एक	त्रित	
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
अ.	तपशिल	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
क्र.		लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	928,980.02	90८,२६९.२९	822,384.98	३७४.६९५.९	929,990.02	90८,२९२.४9	822,384.98	308,09८.२१
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा								
	विशेष साधारण बाबपूर्व)	9890.30	9082.49	३६६६.२१	२७६८.५५	98८८.२8	9083.30	3888.00	२७८९.२५
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा								
	विशेष साधारण बाबनंतर)	9890.30	9082.49	३६६६.२१	२७६८.५५	98८८.२8	9083.30	3888.00	२७८९.२५
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब								
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9088.58	७३६.२५	२६७६.९८	2080.88	9082.49	७५६.९६	२६७४.८५	२०६८.१४
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधी करिता सर्वंकष								
	नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9082.48	८१८.२९	25/8/85	२१२९.४८	9080.89	00.9\$	2605.04	२१५०.१८
ξ.	समभाग भांडवल	9२९९.५२	9२९९.५२	9288.42	9२९९.५२	9२९९.५२	9288.42	9२९९.५२	9२९९.५२
9.	मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव			23820.09	२०८८२.१६			23803.00	२०९२७.९३
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)								
	अ. मूळ	9.80	9.2६	8.92	3.26	9.80	9.28	8.99	3.39

अ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई www.bseindia.com व एनएसई www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.compuageindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

) कंपनीच्या संचालक मंडळाने दर्शनी मुल्य रू.२.०० प्रती शेअर्स असलेल्या समभागावर ०.२० पैसे प्रती शेअर (१०%) चा अंतिम लाभांश शिफारस केला आहे जे सदस्यांच्या मान्यतेवर अवलंबन आहेत.

b) वरील निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि १६ मे. २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरिता

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचाल